

राज्यस्तरीय CSR समिती मध्ये अशासकीय
सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: टिसीएम-२०१३/(१६२/१३)/प्रशिक्षण
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: २७ ऑक्टोबर, २०१४

संदर्भ - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. TCM -२०१३/१६२/२०१३/Training दि.९ जून,२०१४.

ज्ञापन -

केंद्र शासनाने उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व या संदर्भात कायदा केला असून रु.५.०० कोटी पेक्षा जास्त नफा असणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या नफाच्या २ टक्के रक्कम ही सामाजिक कामासाठी खर्च करणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्रातील उद्योजकांची मोठी संख्या लक्षात घेता सदर संधीचा शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपयोग होवू शकेल हे लक्षात घेऊन विभागाने दिनांक ९ जून,२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सदर शासन निर्णयात त्रिस्तरीय समितीची रचना करण्यात आली असून राज्यस्तरीय समितीची संरचना पुढील प्रमाणे आहे.

१	सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग	अध्यक्ष
२	आयुक्त, शिक्षण	सदस्य
३	आयुक्त, क्रीडा	सदस्य
४	राज्य प्रकल्प संचालक, (MPSP)	सदस्य
५	IMC प्रतिनिधी	सदस्य
६	NGO प्रतिनिधी व शिक्षणतज्ञ	सदस्य
७	उप सचिव (प्रशिक्षण)	सदस्य सचिव

राज्य स्तरीय समिती मधील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याप्रमाणे खालील नमूद केलेल्या सदस्यांची राज्यस्तरीय CSR समितीमध्ये पुढील एक वर्षाकरिता (शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षे)सदस्य म्हणून नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर नियुक्ती मानद स्वरूपाची आहे.

अ.क्र	सदस्याचे नाव	पद	पत्ता
१)	डॉ.रमेश पानसे	शिक्षणतज्ञ	२०१, नोव्हेल्टी, क्लासिक, राजे मोटर्सच्या पुढे, चतुःश्रृंगी, सेनापती बापट मार्ग, पुणे-४११ ०२१
२)	डॉ.नरेंद्र देशमुख	शिक्षणतज्ञ	होमी भाभा विज्ञान संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, व्ही.एन.पुरव मार्ग, मानखुर्द

अ.क्र	सदस्याचे नाव	पद	पत्ता
३)	श्री.अरविंद प्रधान	महासंचालक, आयएमसी प्रतिनिधी	इंडियन मर्चेट चेंबर्स, आयएमसी बिल्डिंग, आयएमसी मार्ग, चर्चगेट, मुंबई
४)	श्रीमती अनिता नाईक	सह संचालक, आयएमसी प्रतिनिधी	
५)	श्रीमती ज्योती विज	उप संचालक, फिक्की	सर पोचखानवाला रोड, वरळी सिफेस, वरळी मुंबई
६)	श्री.राज गिल्डा	लेन्ड-ए-हॅन्ड इंडिया अशासकीय संस्था (NGO)	९ जीवन विहार सोसायटी, ऑफ सेनापती बापट रोड, प्राईड पॅनोरमा जवळ, पुणे

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४१०२७१११४१५९७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(री.वि.फणसेकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा.राज्यमंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
५. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.
६. संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
७. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
८. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
९. संचालक, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे.
१०. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
११. सर्व विभागीय शिक्षण उप संचालक.
१२. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद
१३. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

१४. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व जिल्हे.
१५. शिक्षण निरीक्षक (पश्चिम/दक्षिण/उत्तर), बृहन्मुंबई.
१६. सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण विभाग.
१७. डॉ. रमेश पानसे, शिक्षणतज्ञ २०१, नोव्हेल्टी, क्लासिक, राजे मोटर्सच्या पुढे, चतुःश्रृंगी, सेनापती बापट मार्ग, पुणे-४११ ०२१.
१८. डॉ. नरेंद्र देशमुख, शिक्षणतज्ञ, होमी भाभा विज्ञान संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, व्ही.एन.पुरव मार्ग, मानखुर्द
१९. श्री. अरविंद प्रधान, महासंचालक, आयएमसी प्रतिनिधी, इंडियन मर्चंट चेंबर्स, आयएमसी बिल्डिंग, आयएमसी मार्ग, चर्चगेट, मुंबई
२०. श्रीमती अनिता नाईक, सह संचालक, आयएमसी प्रतिनिधी, इंडियन मर्चंट चेंबर्स, आयएमसी बिल्डिंग, आयएमसी मार्ग, चर्चगेट, मुंबई
२१. श्रीमती ज्योती विज, उप संचालक, फिक्की, सर पोचखानवाला रोड, वरळी सिफेस, वरळी मुंबई
२२. श्री. राज गिल्डा, लेन्ड-ए-हॅन्ड इंडिया, ९ जीवन विहार सोसायटी, ऑफ सेनापती बापट रोड, प्राईड पॅनोरमा जवळ, पुणे
२३. निवडनस्ती (प्रशिक्षण)